

इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१४-१५

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांनी जी कामे करावयाची आहेत. त्याबाबतच्या खालील दिलेल्या सूचनांचा अवलंब करण्यात यावा.

दिनांक: १२/६/२०१४

सर्वसाधारण सूचना :-

१. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या दर्शनी भागात एकूण प्रवेश क्षमता उपलब्ध शाखा माध्यम यांची माहिती लावण्यात यावी.
२. इयत्ता ११ वी प्रवेशा संदर्भात पूर्व तयारी म्हणून आपल्या उच्च माध्यमिक /कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचा-यांना त्यांना द्यावयाची कामे लेखी स्वरूपात कळविणे.
३. प्रवेशाचे कामकाम सकाळी ११.०० ते ४.०० या वेळेत ठेवायचे आहे त्यानुसार कामाचे नियोजन करून शिक्षकांच्या कामनिहाय नियुक्त्या कराव्यात.
४. काम करणा-या सर्व शिक्षक कर्मचा-यांना इ. ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे वाचन करण्यास सांगावे. तसेच प्रवेशा संदर्भातील सर्व बाबींचे मागदर्शन करावे.
५. विद्यार्थ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपात भरून घ्यावयाचे प्रवेश फॉर्मचे मुहेनिहाय नियोजन करावे. फॉर्म मध्ये सर्व मुद्यांचा समावेश करावा.(विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, बोर्ड, मिळालेले गुण विविध आरक्षण इ.)
६. विहित मुदतीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाईल हे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणावे.
७. प्रवेशाच्या कामानुसार तीन गट करण्यात यावेत. उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून त्या गटामध्ये त्यांची नियुक्ती करता येईल.

गट पहिला : प्रवेश पूर्व तयारी

१. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या निवड यादीची प्रिंट काढून सूचना फलकावर लावणे.
२. प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे शाखानिहाय वेगळे ग्रुप करावेत. सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज स्तरावरील प्रवेश अर्ज भरून स्वाक्षरीसह तयार ठेवण्यास सांगणे. त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडण्यास सांगणे.
३. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रवेश पध्दतीतील नियमाला अनुसरून देणे.
४. खाडाखोड झालेली असल्यास त्या ठिकाणी गोल करून अचूक शब्द अथवा आकडा टाकणे, प्रथमत आलेल्या विद्यार्थ्यांनुसार कागदपत्रे तपासणीसाठी गट क्रमांक २ कडे पाठविणे.

गट दुसरा : कागदपत्रे तपासणे व पहिल्या फेरीचा प्रवेश निश्चित करणे.

- १) अर्ज घेवून आलेल्या विद्यार्थ्यांचे यादीत नांव आहे का याची खात्री करणे.
- २) मूळ अर्जासोबत आवश्यक साक्षात्कृत प्रती जोडलेल्या आहेत याची खात्री करणे.
- ३) यादीनुसार विद्यार्थ्यांचे गुण, आरक्षण मूळ कागदपत्रांनुसार अचूक असल्याची खात्री करणे. अर्ज अचूक असल्यास संबंधितांना प्राचार्य / प्रवेश इनचार्ज कडे स्वाक्षरीसाठी पाठविणे.
- ४) अर्जामध्ये चूका असल्यास (गुण, आरक्षण इ.) त्यामुळे प्रवेश रद्द करणे क्रमप्राप्त ठरल्यास संबंधित विद्यार्थ्यांला प्रवेश रद्द करण्याबाबतचे कारणासहीत पत्र देणे.

गट तिसरा :

- १) विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला शाखानिहाय तयार केलेल्या फाईलीमध्ये लावून ठेवावा. (रु. ५०/- तात्पुरते प्रवेश शुल्क (ना परतावा फी) म्हणून स्विकारून विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावा.)
- २) विद्यार्थ्यांला संगणीकृत प्रवेश पावती (System generated receipt) द्यावी.

प्रवेश निश्चिती प्रक्रिया

- १) पहिल्या फेरीत दररोज प्रवेश Update करून संवर्ग निहाय प्रवेशाची माहिती Online कळविण्यात यावी व रिक्त जागांचा तपशील अचूक असल्याची खात्री करावी.
- २) प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुस-या/ तिस-या फेरीच्या वेळी प्राधान्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना दुस-या कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत नांव आल्यास व त्यांना पहिल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश रद्द करावयाचा झाल्यास विद्यार्थ्यांचा लेखी अर्ज घेवून प्रवेश ऑनलाईन रद्द करण्यात यावा. तेव्हाच दुस-या कनिष्ठ महाविद्यालयात संबंधित विद्यार्थ्यांला प्रवेश घेता येईल.
- ३) दुस-या किंवा तिस-या फेरीत विद्यार्थी प्रथम मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून आपल्या महाविद्यालयात आल्यास पहिल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश रद्द केल्याची खात्री केल्यानंतरच त्यांच्या प्रवेशाबाबत दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.


(सुमन शिंदे)

शिक्षण उपसंचालक,
पुणे विभाग, पुणे १